

17<sup>th</sup> July, 2023

To,
The Manager (CRD)
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001.

Scrip Code: 543927

Dear Sir / Madam,

<u>Subject: Newspaper Advertisement – Disclosure under Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published newspapers i.e. 'Financial Express' (English edition) and 'Pratahkal' (Marathi edition) on 16<sup>th</sup> July, 2023 informing about completion of dispatch of Notice of the 11<sup>th</sup> Annual General Meeting of the Company along with Annual Report for the financial year 2022-23 including e-voting and book closure information for the 11<sup>th</sup> Annual General Meeting of the Company pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015...

You are requested to take note of the same.

Thanking you,

For Asian Warehousing Limited

Bhavik R. Bhimjyani Chairman & Managing Director DIN: 00160121

Encl: A/a

# KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

JJM-Idukki District-(1) WSS to Konnathady- Construction of 22 MLD WTP (2)WSS TO CHAKKUPALLAM-Construction of Well cum pump house, renovation of booster pump houses, civil structures, providing RWPMS -(3)WSS to Mankulam Construction of GLSR, Supply and laying Gravity main, Supply and Laying distribution lines and providing FHTC f(4,5)CWSS to Devikulam -Supply and Laying Gravity Mains, Construction of GLSR at various zones, Providing istribution System and FHTC to various zones, Supply and Laying CWPMs, Construction of sump cum pump house onstruction of GLSRs, Supply and erection of Pumpsets, EMD: Rs. 5,00,000/- each, Tender fee: Rs.16,540/each Last Date for submitting Tender: 16-08-2023 04:00:pm, Phone: 04852835637, Website: www.kwa.kerala.gov.in www.etenders.kerala.gov.in **Superintending Engineer** 

KWA-JB-GL-6-714-2023-24

SUNDAY, JULY 16, 2023

PH Circle, Muvattupuzha

#### Asian Warehousing Limited CIN: U01403MH2012PLC230719

Registered Office: 506, Dalamal House, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai-400021, Website: www.asianw.com Email: info.asianw@gmail.com, Telephone No.: 022 22840000 NOTICE OF 11th ANNUAL GENERAL MEETING. E -VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules'), Notice is hereby given that:

- . The 11th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Monday, 7th August 2023 at 9:45 A.M. (IST) at Wodehouse Gymkhana, 182, Maharshi Karve Road, Nariman Point 400021, Maharashtra, India, to transact the business as set out in the Notice of the 11th AGM dated
- In compliance with the Act, Rules and applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, the Notice of the 11° AGM along with Proxy Form, Attendance Slip and Annual Report for the financial year ended 31st March, 2023 have been sent to all those members through electronic mode only who have registered their e-mail address with the respective Depository Participants / Company / its Registrar and Share Transfer Agents viz. Link Intime India Private Limited. The said Annual Report along with the Notice convening the 11th AGM is also available on the Company's website viz, www.asianw.in, BSE Limited's website
- Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date i.e Monday, 31st July, 2023 ('cut-off date') may cast their vote electronically on the Ordinary and Special business as set out in the Notice of the 11th AGM through electronic voting system of National Services Depository Limited ("NSDL") from a place other than venue of the AGM ('remote e-voting')

viz. www.bseindia.com and RTA's website viz. www.instavote.linkintime.co.in.

- Pursuant to the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 1st August, 2023 to Monday, 7st August 2023 (both days inclusive) for the purpose of the 11th AGM.
- 5. All the members are informed that:
  - the Ordinary and Special Business as set out in the Notice of 11th AGM may be transacted through voting by electronic means and poll papers;
  - the remote e-voting shall commence on Friday, 4th August, 2023 9.00 A.M. (IST); iii. the remote e-voting shall end on Sunday, 6th August, 2023 5.00 P.M. (IST);
- the cut-off date for determining the eligibility to attend and vote for the 11th AGM is Monday
- any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the 11th AGM and holding shares as on the cut-off date may obtain login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in or evoting@nsdl.co.in; and
- after aforesaid date and time, and members will not be allowed to vote electronically beyond the aforesaid date and time, and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through polling papers will be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting facility prior to the AGM may also participate in the 11th AGM but shall not be entitled to cast vote again at the AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to attend the 11th AGM and avail the facility of remote e-voting and voting through poll papers during the 11" AGM. The detailed manner of remote e-voting by the members holding shares in dematerialized mode
- Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues
- related to login through Depository i.e. NSDL and CDSL.

Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request a evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 2499 7000
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no 1800 22 55 33
Securities held in physical mode / Institutional Shareholders	Members facing any technical issue in login can contact Link Intime INSTAVOTE helpdesk by sending a request a enotices@linkintime.co.in or contact on: Tel: 022 - 4918 6000.

National Services Depository Limited, Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 or can write an email to evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company at info.asianw@gmail.com.

Place: Mumbai Date: 15th July, 2023

SG FINSERVE LIMITED

Tel: +91-120-4041400 | Fax:+91-120-4041444 | Email: compliance@sgfinserve.com | Website: www.sgfinserve.com

# Navkar Corporation Ltd Container Freight Stations & Rail Terminals

Registered Office: 205-206, J. K. Chambers, Sector 17. Vashi, Navi Mumbai - 400 703, India. Website: www.navkarcfs.com; CIN: L63000MH2008PLC187146 Tel No: 91-22-2766 8223 Fax No: 91-22-2766 8238

Corporate Office: 13th Floor, Goodwill Infinity, Plot No. E/3A, Sector-12, Kharghar, Navi Mumbai - 410210; Maharashtra, India Tel: (+91 22) 4800 6500 Fax: (+91 22) 4800 6509 E-mail: cs@navkarcfs.com

### NOTICE OF AGM AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 15th (Fifteenth) Annual General Meeting ("AGM") of the Members of NAVKAR CORPORATION LIMITED ("The Company") will be held on Thursday, August 10, 2023 at 10:30 A.M. (IST) at Hotel The Regenza by Tunga, Plot No. 37, Sector 30-A, Vashi, Navi Mumbai -400 703 to transact the businesses, as set forth in the Notice of AGM.

The Annual Report for the financial year ended March 31, 2023 including notice calling 15th AGM has been sent to members who have registered their address by courier and electronically to those members who have registered their email address with the Depositories. These documents are also available on the Company's website www.navkarcfs.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services India Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') and rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') and in accordance with Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Regulations'), it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 04, 2023 to Thursday, August 10, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act read with rule 20 of the Rules as amended from time to time and Regulation 44 of SEBI Regulations, the Company is providing to the members the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and business may be transacted through e-voting services (remote e-voting) provided by the CDSL

For the benefit of members who do not have access to e-voting facility, physical ballot form would be provided at the AGM venue to enable them to cast their vote.

## Members are requested to note the following:

(A) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e Thursday August 03, 2023 shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the 15th AGM.

(B) The remote e-voting period commences at 09:00 a.m. on Monday, August 07 2023 and will end at 05.00 p.m. on Wednesday, August 09, 2023 (5.00 p.m. IST) (C) The facility for voting by Ballot paper shall also be made available at the AGM venue and Members attending the Meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting.

(D) The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. (E) Detailed procedure for e-voting is provided in the Notice of the 15th Annual

General Meeting. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice and holds shares of the Company as on the cut-off date i.e., Thursday August 03, 2023 may obtain his User ID and Password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

(F) If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

(G) Contact details for grievances connected with the facility for voting by electronic means: Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex. Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 22 55 33

Date : July 15, 2023 Place: Navi Mumbai

By Order of Board of Directors For Navkar Corporation Limited Deepa Gehani

Company Secretary and Compliance Officer

# "IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

#### S H KELKAR AND COMPANY LIMITED Keva CIN: L74999MH1955PLC009593

Registered Office: Devkaran Mansion, 36, Mangaldas Road, Mumbai - 400002 Corporate Office: Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080 Tel No: +91 22 6606 7777; Fax No: +91 22 6606 7726 Website: www.keya.co.in; Email ID: investors@keya.co.in

INFORMATION REGARDING 67TH ANNUAL GENERAL MEETING SCHEDULED THROUGH VIDEO CONFERENCING AND OTHER AUDIO-VISUAL MEANS

Members may please note that the 67" Annual General Meeting ("AGM") of S H Kelkar and Company Limited ("the Company") is scheduled on Thursday, 10 August 2023 at 4:30 p.m. IST through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated 08" April 2020, 17/2020 dated 13" April 2020, 20/2020 dated 05" May 2020 followed by latest circular 10/2022 dated 28th December 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated 13th May 2022 read Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05" January 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred as "SEBI Circulars") and other applicable circulars issued in this regard, to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all the Members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The same will also be available on the website of the Company at www.keva.co.in; Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.

#### Registration/Updation of email ID for receipt of Notice of AGM along with the Annua Report and Bank Account Details for Dividend:

Members who wish to register/update their email ID, bank account details for receipt of Notice of AGM along with the Annual Report and for receipt of dividend respectively, may register/update the respective details in their demat account as per the process advised by their Depository Participant(s).

#### Manner of casting vote through e-voting:

Members will have the option to cast their vote(s) using remote e-voting facility prior to the AGM / e-voting during the AGM. Detailed instructions for remote e-voting / e-voting during AGM and for casting of vote(s) by those Members who have not registered their email ID. will be provided in the Notice of AGM.

#### Record Date and Final Dividend: Members may note that the Board of Directors at their meeting held on 30 May 2023,

recommended a final dividend of Rs. 2/- per share. The final dividend, subject to the approval of the Members, will be paid on or after Friday, 11 August 2023, to the Members whose names appear in the Register of Members, as on Record Date i.e. Thursday, 03 August 2023.

### Tax on Dividend:

Members may note that the Income Tax Act, 1961 (IT Act), as amended by the Finance Act 2020, mandates that dividends paid or distributed by a Company after 01" April 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Members are requested to submit the necessary documents in accordance with the provisions of the IT Act. Members may further note that necessary documents as required and related information on TDS would be mentioned in the Notice of AGM. This notice is being issued for the information and benefit of all the Members of the

Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI. For S H Kelkar and Company Limited

Place: Mumbai

Date: July 15, 2023

Rohit Saraogi Company Secretary

# KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Jal Jeevan Mission 1 .CWSS to Idukki- -supply and laying CWPM and storage reservoir cum pump house in kamakshi panchayath-General Civil Work,2. Supply and laying CWPM and GM With storage reservoir in Vathikudy Panchayath., EMD: Rs. 5,00,000/- each, Tender fee: Rs.16,540/- each, Last **Date for submitting Tender:** 02-08-2023 04:00:pm, **Phone:** 04852835637. Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in **Superintending Engineer** 

KWA-JB-GL-6-731-2023-24



PH Circle, Muvattupuzha

#### VAIDYA SANE AYURVED LABORATORIES LIMITED CIN: L73100PN1999PLC013509

Registered office: Fl 5, 1047, Shriram Bhavan, Shukrawar Peth, Pune-411002 Email ID: cs@madhavbaug.com

#### NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Extra ordinary general meeting (EGM) of the members of Vaidya Sane Ayurved Laboratories Limited (The Company) will be held on Saturday, 05" August 2023 at 12:00 PM (IST) through video-conferencing and other audio-visual means (VC/OAVM) to transact the special business, as set out int the notice of EGM. The Company has sent the notice of EGM to members, through electronic mode, to those members whose email IDs have been registered with the Company/ depositories as on 07" July 2023, in compliance with circulars/ guidelines issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI. The aforesaid notice is also available on the Company's website www.madhavbaug.org, website of stock exchange www.nseindia.com and website of e-voting service provider. i.e. NSDL www.evoting.nsdl.com

Members holding shares as on the cut off date for e-voting i.e. 28" July 2023 may cast their votes, electronically, on the businesses set out tin the EGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the EGM given in the EGM Notice, and also available on the evoting website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com

The remote evoting period commences on Wednesday, 02" August 2023 at 09:00 A.M. and ends on Friday, 04" August 2023 at 0 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them as on cut off date for e-voting i.e. 28th July 2023. Members can cast their votes on the businesses set out in the EGM Notice, either through remote e-voting facility made available on the above dates, or through e-voting facility made available at the EGM.

Members who have already cast their vote through remote e-voting shall not entitled to cast their votes again at the EGM. In case of any enquiry, in respect of remote e-voting or attending the EGM through electronic means, please read instructions in notice of EGM or contact M/s Bigshare Services Private Limited Pinnacle Business Park, Office No S6-2, 6°, Mahakali Caves Rd, next to Ahura Centre, Andheri East, Mumbai, Maharashtra 400093 Email ID: investor@bigshareonline.com Telephone No: 022-6263 8200

For, Vaidya Sane Ayurved Laboratories Limited

Place: Thane Abhishek Deshpande Company Secretary and Compliance Officer Date: 11" July 2023

# VIRINCHI LIMITED

CIN: L72200TG1990PLC011104

Registered Office: 8-2-672/5&6, 4th Floor, Ilyas Mohammed Khan Estate

Road#1, Banjara Hills, Hyderabad - 34, Telangana, 040-48199999. Email: investors@virinchi.com, www.virinchi.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF VIRINCHI LIMITED FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (Rs. In Lacs except per equity share data)

en.			Year Ended		
SI. No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2022
	Walkers of Particular of Contracts Contracts	Un-Audited	Refer Note 2	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	8,030.46	7,793.86	7,597.38	31,193.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	389.20	1,465.37	102.96	2,069.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	389.20	1,465.37	102.96	2,069.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	440.99	1,214.35	-180.98	1,271.58
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after	The second	22185-1158-000 22185-238202-200	interesses via	UIS NOT COMPANY OF THE
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]	446.31	1,214.10	-178.44	1,284.90
6	Equity Share Capital	8,809.60	8,363.90	7,946.05	8,363.90
7	Other Equity		a. 18 (18)		32462.93
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	8			
	I. Basic	0.51	1.47	-0.22	1.56
	ii. Diluted	0.51	1.47	-0.22	1.56

Date: 14.07.2023

Place: Hyderabad

- 1. The above Un-Audited Financial Results for the First Quarter ended June 30, 2023, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figure between the audited figures of the full financial year ended March 31, 2023 and the published year-to-date
- figures upto the 3rd quarter of respective financial years which were subject to Limited Review by the Statutory Auditor of the Company. 3. The Consolidated Results include results of all subsidiaries including the main contributing subsidiary companies, viz., Virinchi Health Care Private Limited, KSoft Systems Inc.
- 4. The Company and its subsidiaries operate in 4 major Segments Viz., SaaS Business (US Fintech), IDC & IT Services, Health Care Services and Payment & Credit Services (India Fintech).
- The above is an Extract of the detailed format of Un-Audited Financial Results filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended June 30, 2023 is available on the stock exchange's website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.virinchi.com.
- Standalone Financial Information of the Company is as under:

59 83				(Rs. in Lakhs)	
Particulars		Quarter Ended			
	30.06.2023		30.03.2022	31.03.2023	
	Un-Audited	Refer Note 2	Un-Audited	Audited	
Total Income from operations	3,328.88	3,262.85	3,103.26	12,696.65	
Profit before Tax	338.97	307.88	356.57	1,390.82	
Profit for the Period	303.77	296.22	323.67	1,242.98	
		V.	1.020-004-00	5000000000	

For Virinchi Limited Sd/- M .V. Srinivasa Rao Whole Time Director & CFO DIN: 00816334

### **Justdial Just Dial Limited**

CIN: L74140MH1993PLC150054 Registered Office: Palm Court, Building-M. 501/B. 5th Floor, New Link Road.

Beside Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai - 400 064. **Tel:** +91 22 2888 4060:

Website: www.justdial.com; E-mail: investors@justdial.com

### STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (₹ in million except per share data)

Standalone

	- 1		Standalone		Collabilidated					
н	SI.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended
ji.	No.		June 30,	June 30,	March 31,	March 31,	June 30,	June 30,	March 31,	March 31,
ı			2023	2022	2023	2023	2023	2022	2023	2023
ı			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	1	Income from Operations	2,469.8	1,856.0	2,325.3	8,447.6	2,469.8	1,856.0	2,325.3	8,447.6
	2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or								
		Extraordinary items)	1,061.1	(598.3)	959.4	1,880.3	1,061.1	(598.4)	957.5	1,878.3
:	3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or								
		Extraordinary items)	1,061.1	(598.3)	959.4	1,880.3	1,061.1	(598.4)	957.5	1,878.3
ŀ	4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or								
		Extraordinary items)	834.0	(483.5)	837.9	1,629.2	834.0	(483.6)	836.0	1,627.2
1	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the								
		period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	826.3	(487.9)	836.8	1,655.3	826.3	(488.0)	834.9	1,653.3
ľ	6	Equity Share Capital	850.3	842.4	843.2	843.2	850.3	842.4	843.2	843.2
ľ	7	Reserves excluding revaluation reserve as per the balance								
		sheet of the previous year				35,828.4				35,827.6
ŀ	8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)								
		a) Basic (₹)	9.84	(5.75)	9.94	19.34	9.84	(5.75)	9.92	19.32
		b) Diluted (₹)	9.80	(5.69)	9.85	19.16	9.80	(5.69)	9.83	19.14

## Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.msei.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.
- 2 The statement of unaudited financial results for the guarter ended June 30, 2023 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 14, 2023. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

For and on behalf of the Board of Directors of **Just Dial Limited** Sd/-

Consolidated

V. S. S. Mani **Managing Director and** 

Place: Ahmedabad Date : July 14, 2023

Total Operating Income

Sr.

No.

Anirudhsinh Jadeja

Quarter Quarter ended ended June 30,2023 June 30,2022 Unaudited Unaudited 5,064.93 3,970.19 311.24 360.97 360.97 311.24

(Amount: Rs. in Million)

3.85

3.19

4. Net Profit for the Period after Tax 228.54 273.90 (2) The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the guarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.gtpl.net).

(3) The aforesaid results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on July 14, 2023. For GTPL Hathway Limited

Managing Director

Place: Mumbai DIN:00461390

Date: July 14, 2023

**Chief Executive Officer** DIN: 00202052

financialexp.er

Earning Per Share - (basic, diluted and not annualised) (in Rs.)

Notes: (1) Additional information on standalone financial results is as follows:

**Particulars** 

Net Profit for the Period (before Tax and Exceptional Items)

Net Profit for the Period before Tax (after Exceptional Items)

members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDL for voting

physical mode and for the members who have not registered their e-mail address is provided in the

For Asian Warehousing Limited Bhavik R. Bhimjyani Chairman & Managing Director

> (Formerly Moongipa Securities Limited) CIN: L64990DL1994PLC057941 Registered Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30™ JUNE, 2023

		( tin Grores e	except earning	per share da
S.No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30 June, 2023	30 June, 2022	31 Mar, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
81	Total Income from Operations	34.84	0.04	41.96
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	20.90	(0.88)	25.02
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	20.90	(0.88)	25.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	15.64	(0.82)	18.41
5	Total Comprehensive Income for the period  ((Comprising Profit / (Loss)) for the period (after Tax) and  Other Comprehensive Income (after Tax))	55	2/	55
6	Equity Share Capital (of Rs.10/- each)	42.52	5.01	41.27
7	Earnings Per Share of Rs 10/- each (For Continuing Operations- Not Annualised) (In Rs.)			
	1. Basic	3.77	(164)	8.50
	THE RESERVE ASSETS	CALL PROPERTY.	7 1 20 1 10 2 10	140700000000

2. Diluted 284 (1.64) 5.05 Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results Filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results is

available on the website of Stock Exchange, www.bseindia.com and on the website of the Company at www.kintechrenewables.com.

Place: Delhi

Date: July 15, 2023

For SG FINSERVE LIMITED Rohan Gupta Director DIN: 08598622

GTPL HATHWAY LI	MITED
Registered Office: 202, 2 <sup>rd</sup> Floor, Sahajanand Shopping Ce Shahibaug, Ahmedabad - 380 004 • Tel: 079-25626470 •	
Website : www.gtpl.net • E-mail: info@gtpl.net	(Amount: Rs. in Million)
EXTRACT OF LINAUDITED CONSOLIDATED FINANCIAL DESULTS FOR	THE OHADTED ENDED HINE 20 2022

Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2023 Unaudited	Quarter ended June 30, 2022 Unaudited
1.	Total Income from Operations	7,744.42	6,308.96
2.	Net Profit for the Period (before Tax and Exceptional Items)	476.56	638.95
3.	Net Profit for the Period before Tax (after Exceptional Items)	476.56	638.95
4.	Net Profit for the Period after Tax	351.97	482.17
5.	Total Comprehensive Income / (Loss) for the Period (comprising Profit /	20,90,000,000,000,110	2010/07/07/07
	(Loss) for the Period after Tax and Other Comprehensive Income (after Tax))	352.55	483.21
6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	1,124.63	1,124.63
7	Other equity (As shown in the Audited Balance Sheet)	NA	NA

## कर्जाच्या पैशातून पाकिस्तान 'झेंडा' फडकवणार!

नवी दिल्ली, दि. १५ ( वृत्तसंस्था ) : पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पाकिस्तानमधील पंजाब राज्य सरकारने देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी ५०० फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्याची घोषणा केली आहे. यासाठी सुमारे ४० कोटी पाकिस्तानी रुपयांचा खर्च येणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी बेलआउट पॅकेज मिळाल्यानंतर पाकिस्तानने ही घोषणा केली आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान लाहोर येथील लिबर्टी चौकात हा ध्वज फडकवणार आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये पाकिस्तानने अटारी-वाघा सीमेवर दक्षिण आशियातील सर्वात उंच सुमारे ४०० फूट उंच ध्वज फडकावला होता. तो १२०x८० फूट

आकाराचा ध्वज पाकिस्तानमधील सर्वात मोठा ध्वज होता. IMF ने पाकिस्तानसाठी ३ अरब डॉलर बेलआउट पॅकेज मंजूर केल्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी ही रक्कम नऊ महिन्यांत जारी केली जाईल, परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी पंजाब प्रांताला येत्या दोन वर्षांत किमान २ हजार कोटी रुपयांची गरज आहे. गतवर्षी १२ जुलै रोजी पाकिस्तानला युएईकडून १ अब्ज डॉलर्सची मदत मिळाली होती. त्यानंतर सौदी अरेबियाने देशाच्या मध्यवर्ती बँकेला २ बिलियन अमेरिकी डॉलर हस्तांतरित केले होते तेव्हापासून पाकिस्तान आपल्या ढासळत्या अर्थव्यवस्थेशी झगडत

## 'बुर्ज खलिफावर' भारताचा तिरंगा; 'युएई'त पीएम मोदींचे भव्य स्वागत

नवी दिल्ली, दि. १५ ( वृत्तसंस्था ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमीरात (युएई) च्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा प्रदर्शित केला आहे. पीएम मोदी यांच्या स्वागतार्ह दुबईत असलेल्या जगातील सर्वात उंच इमारतीवर भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र देखील प्रदर्शित (Burj Khalifa) केले आहे. अशा अनोख्या पद्धतीने पीएम मोजी यांचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले आहे. पंतप्रधान सध्या 'युएई' च्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे अबुधाबी विमानतळावर आगमन झाले. यानंतर विमानतळावर UAE चे क्राउन प्रिन्स शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी पीएम मोदी यांचे स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृत द्विपक्षीय संबंधावर चर्चा करण्यासाठी अबुधाबी येथे पोहचले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय मुद्द्यांवर राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे आज UAE ला भेट देत आहेत, दरम्यान त्यांनी INS त्रिकंद हे पर्शियन आखाती आणि ओमानच्या आखातामध्ये तैनात करण्यात आलेल्या मिशनची पाहणी केली. जे या प्रदेशातील सागरी सुरक्षेला हातभार लावत, व्यापाराची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करते हे याचे वैशिष्ट्य आहे. यावर पीएम मोदी यांचे SAGAR व्हिजन साकारत आहे, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

### घटत्या लोकसंख्येने वाढला कामाचा ताण; ओव्हरटाईममुळ ८ तासांऐवजी १२ तास करावे लागते काम

नवी दिल्ली, दि. १५ ( वृत्तसंस्था ) : चीनमधील कर्मचाऱ्यांना १२-१२ तास काम करायला लावले जात आहे. ओव्हरटाइम काम करूनही त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. ही समस्या कमी होत चाललेल्या श्रमशक्तीमुळे म्हणजे कमी होत चाललेल्या तरुण लोकसंख्येमुळे आणखी वाढली आहे. कर्मचाऱ्यांवर ओव्हरटाईमचे काम कसे केले जात आहे, हे सोशल मीडियावरील लोकांच्या प्रतिक्रियांवरूनही समज् शकते. चीनच्या कामगार कायद्यांनुसार, लोकांनी दिवसातून आठ तास किंवा आठवड्यातून ४४ तासांपेक्षा जास्त काम करू नये, परंतु बरेच ओव्हरटाइम काम सामान्य झाले आहे. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स ने एप्रिलमध्ये चीनमधील कामगारांनी दर आठवड्याला सरासरी ४८.८ तास काम केल्याची घोषणा केली तेव्हा त्यांची खिल्ली उडवली. त्या संख्येत सरकारी कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. चीनमध्ये. एका वापरकत्याने दिवटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर लिहिले

- फक्त खाजगी कंपन्यांमध्ये मोजण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या

यूजरने कमेंट केली - रात्री ऑफिसच्या इमारतींचे दिवे पहा.

चीनमध्ये, NBS २० वर्षांपासून कर्मचारी कामाच्या सरासरी

जाहीर सूचना

नोंद घेण्यात यावी की खाली नमद करण्यात आलेली विषयांकित सदनिका श्रीमती अंजना प्रमोद दलाल आणि श्री. रोमि

प्रमोद दलाल ह्यांच्याकड्न विक्रीसाठी करार दि. १२/०५/२००९, धारण केलेला संदर्भ क्र. ए. ई. (एम) जीएस/१२६१

एसआर अनुसार श्री. काशीराम रामचंद्र सिरीसिला ह्यांच्याद्वारे खरेदी करण्यात आली होती. ज्याअर्थी, श्री. काशीराम रामचंद्र

सिरीसिला ह्यांचे कोणतेही नामनिर्देश न करता १२.०१.२०१९ रोजी निधन झाले असन त्याच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमत

उदयाश्री काशीराम सिरीसिला आणि दोन मली कमारी साप्तागिरी काशीराम सिरीसिला आणि कमारी श्रतिका काशीरा

सिरीसिला ह्या त्यांच्या कायदेशीर वारस आहेत आणि नमूद सदनिकेच्या उत्तराधिकारी आहेत. सोसायटीने नमूद सदनिक

श्रीमती उदयाश्री काशीराम सिरीसिला ह्यांच्या नावे हस्तांतरीत कारण्यात आली आहे ज्या आता नमूद सदनिका श्रीमती

नमुद सदिनका किंवा त्याच्या कोणत्याही भागावर जर कोणत्याही व्यक्ति/ व्यक्तिंचा. सरकारी प्राधिकरण किंवा संस्थ

आणि/ किंवा वित्तिय संस्थेचा वारमा हक्क अदलाबदल, गहाण, भार, भेट, ताबा, विक्री, धारणाधिकार, सविधाधिकार

भाडेतत्व, उप-भाडेतत्व, सविधाधिकार, देखभाल, जप्ती, न्यास, परवाना आणि अन्य कोणत्याही कारे कोणताही अधिकार

नामनिर्देश किंवा स्वारस्य असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या

यांच्या दाव्याचे पुराव्यासोबत लेखी अधिसूचित करावे. आणि जर असे न झाल्यास कोणताही दावा नाही असे समजण्यात

येईल आणि जर काही आढळून आल्यास सोडून देण्यात आले हेत असे समजण्यात येईल. त्यानंतर दावे किंवा हरकर्त

गाव चारकोप, तालुका बोरीवली, येथील जिमनीचा धारण केलेला सीटीएस क्र. १ सी/१/२२८, सर्वे क्र. १४९ वर बांधण्य

आलेल्या ''रिजेन्सी'' प्लॉट क्र. १४६, आरडीपी ७ सेक्टर ३ म्हणून ज्ञात असलेल्या चारकोप रिअल 🛭 डस सी.एच.एस.एल

च्या ५ व्या मजल्यावरील ६० चौ.फू. मोजमाप असलेल्या खुल्या असलेल्या स्काय टेरेससह ७४० चौ. फू. मोजमा

नमूद सदनिका सर्वे बोझे, दावे, भार आणि कोणत्याही मागण्यांपासून मुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे

बिंदिया कमलेश जोशी आणि श्री कमलेश भानुशंकर जोशी ह्यांना विकू इच्छित आहेत.

ाल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आणि ते अवैध समजण्यात येईल.

साप्ताहिक तासांचा डेटा जारी करत आहे.

### सरकारचा इंधन कंपन्यांना झटका पेट्रोलियम क्रूडवर पुन्हा लागणार विंडफॉल टॅक्स



नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था): केंद्र सरकारनं दोन महिन्यांनंतर देशांतर्गत पुन्हा पेट्रोलियम क्रूडवर विंडफॉल टॅक्स केला आहे. कच्च्या पेट्रोलियमवरील विशेष अतिरिक्त शुल्क शन्यावरून १६०० रुपये प्रति मेट्कि टन करण्यात आलं आहे. हे शुल्क १५ जुलैपासून लागू करण्यात आलं

मे महिन्यात सरकारनं क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स ४१०० रुपये प्रति टन वरून शून्यावर आणला होता. अर्थ मंत्रालयानं यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. पेट्रोलियम क्रूडवर विंडफॉल टॅक्स आणि स्पेशल ॲडिशनल एक्साईज ड्युटी १५ जुलैपासून लागू केली जात असल्याचं यात म्हटलंय. सरकारनं डिझेल, पेट्रोल आणि

एव्हिएशन टर्बाइन विंडफॉल टॅक्स शून्य म्हटलंय. कच्च्या वाढत्या किमतींमुळे हा आहे. आठवड्यांतील सरासरी तेलाच्या किमतींवर आधारित दर पंधरवड्याला टॅक्स रेट रिव्ह्य केले जातात.

विंडफॉल प्रॉफिट टॅक्सची गणना इंधन कंपन्यांना मर्यादेच्या वर मिळणाऱ्या कोणत्याही किमतीला काढून केली जाते. गेल्या वर्षी, जुलै २०२२ मध्ये प्रथमच, सरकारनं क्रूड ऑईल प्रोड्युसर्सवर विंडफॉल कर लादला आणि पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाच्या निर्यातीवर शुल्क वाढवलं. यासह भारत त्या देशांच्या यादीत समाविष्ट झालाय जे ऊर्जा कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्यावर किंवा विंडफॉल

# अदानी बदलणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे चित्र

नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था): जिथे दहा लाखांहून अधिक लोक राहतात, १३००० हून अधिक छोटे उद्योग चालतात, अशा आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे चित्र बदलणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या मध्यभागी वसलेली धारावी जगातील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांपैकी एक असून वर्षानुवर्षे गरिबीत जगत आहे. छोटी घरे, झोपडपट्ट्या, अस्वच्छता, अरुंद गल्ल्या ही तिची ओळख बनली आहे. २००८ च्या स्लमडॉग मिलेनियर चित्रपटाने धारावीचे खरे चित्र जगासमोर आणले. त्यानंतर ती विकसित करण्यासाठी अनेकवेळा चर्चा सुरू झाल्या, मात्र प्रत्येक वेळी प्रकरण अडकले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देशातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी अदानी समूह आता धारावीचा पुनर्विकास करणार आहे. गेल्या १५ वर्षांच्या अनेक अयशस्वी प्रयत्नोंनंतर आता अदानी आता धारावीचा चेहरा बदलणार आहे. मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी प्रॉपर्टीजच्या नियुक्तीला महाराष्ट्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. अदानी समूहाची कंपनी ६०० एकरांवर पसरलेल्या धारावी परिसरातील रहिवाशांचे पुनर्वसन आणि पुनर्विकास करणार आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये, महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा उघडल्या. यासाठी अदानी समूहाने ५०६९ कोटी रुपयांची बोली लावली होती. तर DLF ने २०२५ कोटींची बोली लावली होती, तसेच नमन ग्रुपनेही बोली लावली होती. अदानी समूहाने सर्वाधिक बोली लावून विजय मिळवला होता.

केल्यानं कधी ना कधी फळ मिळतं असं बोललं

जातं. शून्य विश्व निर्माण करणारी उदाहरणे आपण

बरीच पाहिली आहेत. एखादे काम करण्याचा

निश्चय केला तर सर्व अडचणींनंतरही यश नक्कीच

मिळते, असे म्हणतात. सध्या असंच एक उदाहरण

समोर आलं आहे. बिहारच्या एका मध्यमवर्गीय

कुटुंबातून आलेल्या विजय अग्रवाल यांनी हे करुन

दाखवलं आहे. त्यांनी ५ हजार रुपयांच्या पगाराच्या

नोकरीपासून सुरुवात केली होती ते आज ५ हजार

कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या

भावाच्या दुकानातून व्यवसायाच्या युक्त्या शिकलेले

विजय अग्रवाल आज फक्त भाड्यातून ७६९ कोटी

रुपयांहून अधिक कमावतात. हैदराबादमधील

त्यांच्या एका इमारतीचे भाडे दरमहा ४.१४ कोटी

रुपये आहे. सत्त्व ग्रुपचे एमडी विजय अग्रवाल हे

बिहारमधील एका छोट्या शहरातील आहेत. ते

गौतम अदानी यांची कंपनी आता या दाट लोकवस्तीचे सौंदर्यीकरण करणार आहे. प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सरकारी ठराव जारी करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच पुरस्काराचे पत्रही जारी केले जाणार आहे.



त्यानंतरच अदानी समूह या प्रकल्पाचे काम सुरू करू शकेल. हा प्रकल्प अनेक टप्प्यात पूर्ण होणार आहे. २०२४ मध्ये पहिला टप्पा सुरू होईल असे मानले जाते. या पुनर्वसनासाठी एकुण प्रकल्प कालावधी ७ वर्षे आहे. म्हणजे धारावीचे चित्र ७ वर्षात बदलेल. धारावी पुनर्विकास योजना पूर्ण झाल्यानंतर हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असेल, असे मानले जात आहे. २.५ लाख वर्ग किमी परिसरात राहणाऱ्या सुमारे ६.५ लाख पात्र लोकांना झोपडपट्ट्यांऐवजी सदनिका देण्यात येणार आहेत. रेल्वेच्या ४५-४७ एकर जिमनीवर बांधल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांचे थेट पुनर्वसन करून हा प्रकल्प सुरू होईल. इतर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांप्रमाणे या प्रकल्पात बांधकाम

भारतात आले. वडील छोटासा व्यवसाय

करायचे. विजय ९ भावंडांसोबत

किशनगंजमध्ये एका छोट्या घरात राहत

जाहीर नोटीस

।। नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि, माझे अशील श्री. यंका ।।त भंडारे. **& श्री.राज यंका भंडारे** हे दोघे सदर मालमत्ता. सदनिका

ोक विराट नगर. विरार पश्चिम, ता.वसई, जिल्हा.पालघर-४०१३०३.

ालक आहे परंतु श्री. यंका तातू भंडारे यांचा मृत्यू दिन ६/०३/२०२१ रोजी झाला असून त्यांच्या पश्चात सदर मालमत्तेचे तं

१६,०३,२०२१ रोजी झाला असून त्यांच्या प्रक्षात सदर मातमतेचे तीन वारसदार, १) श्री.राज् यंका भंडारे, (मुलगा) २) उत्तम यंका भंडारे (मुलगा) २) वृत्ताआधीचे नाव कृषम यंका भंडारे, (तमानंतरवे नाव कुस्म लालासो कांबळे (मुलगी), & गौतन यंका भंडारे यांचा मृत्यू दिनांक २५,०२,०२६ रोजी झाला असून त्यांच्या पक्षात सदर मातमतेचे दोन वारसदार, १) श्री. अनिल गौतम भंडारे, (मुलगा) २) लग्नाआधीचे नाव सोनाल गौतम भंडारे, लग्नानंतरचे सी. सीनाल तंत्रकुमार कांबळे, पूलगी) यांच्या व्यातिरक्ष कोणीति वारसदार नाती. या सदिनिक वर सदिनिकच्या एखाचा भागावर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा इंक्क, हिस्सा किंवा दावा अस्व्यास वांनी नोटीस प्रसिद्ध प्रकारचा इंक्क, हिस्सा किंवा दावा अस्व्यास वांनी नोटीस प्रसिद्ध व्यालया पासुन १५ दिवसाच्या आतं कांग्यंत्री माझ्य कांग्यंत्राच प्रकार इंक्क प्रेयों, तसे न केल्यास तथा कोणाचाही कोणत्याही प्रकार इंक्क देण्यात आला आहे.

"उर्वी को.ऑप. हौ. सो. लि", गाव-विरार चाणव

श्री.डी.एस.तिवारी

कालावधीत त्यांना तात्पुरत्या घरांमध्ये ठेवण्यात येणार नाही. मात्र, या प्रकल्पाशी संबंधित संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २३००० कोटी रुपये खर्च येणार आहेत. या प्रकल्पासाठी विशेष नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणजेच एसपीव्ही तयार करण्यात येणार आहे. SPV कडे ८०टक्के इक्विटी किंवा रु ४०० कोटी असतील, ज्यापैकी २०टक्के इक्विटी किंवा रु १०० कोटी महाराष्ट्र सरकारकडे असतील. सर्वेक्षणानंतर धारावीमध्ये मोफत घरे मिळणाऱ्या पात्र लोकांची SPV यादी तयार करेल. या लोकांना पुनर्विकास योजनेंतर्गत मोफत घरे दिली जाणार आहेत. बांधण्यात येणाऱ्या फ्लॅट्सच्या बांधकामादरम्यान सुविधा आणि पायाभूत सुविधांची काळजी कंपनीला घ्यावी लागणार आहे. धारावीच्या सुशोभिकरणासाठी संपूर्ण आराखडा तयार

#### PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at large that, Mr. HARISHCHANDRA 50% Share) was a Joint member of th OP. HOUSING. SOC. LTD., having THANE 401 107 and holding Flat No. Mrs. ANITA CHETAI nembership of the society and thereis and interest of the deceased member publication of this notice. If no claims objections in writing received within

Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar Mira Road (East) Dist. Thane 401 107

सुचना याद्वारे माझे अशील श्री. दिनेश वसंत वजीरकर यांच्य कतीने देण्यात येते की, वे फर्लेट क्र. ए/२०३, दुसरा मजला (यून फर्लेट क्र. १०३, पहिला मजला), बिल्डींग आचोळे अशास नगर को-आँग. हा. सी. लि. हण्यून ज्ञात, आचोळे रोड, गाव आचोळे, नालासोपारा (पू), तालुका चसड़े, जिल्हा पालध्य पंथील व जुना सर्वे क्ष. २३, २४ नवीन सर्वे क्ष. २३०, १३१ दिस्सा क्ष. पंकी, प्लॉट क्ष. ८ व शेअर प्रभाणपत्र २२ व ५ (पाच) शेअर्स संपूर्ण व शेअर दर्शनी मूल्य रु. ५०/- प्रत्येकी संबंधा विभिन्न क्र. १०६ ते ११० यापुढे सदर शेअर्स म्हणून एकत्रितरित्य संदर्भित असलेल्या मालमत्तेचे कायदेशीर वारस आहेत. व सद संदर्भित असलेल्या मालमनचे कायदेशीर वारस आहेत. व सदर मालमना मोजमापित क्षेत्रफळ ३२० चौरस फुट (बिल्ट अप) बेश्रेक्फळ) (बुन क्षेत्रफळ १२० चौर फुट बिल्ट अप) व नोंटणीकरण अंतर्गत दस्तावेज क्र. चसई-/पी-१३२/८२ दि. ०१.०७.१९८२ रोजी व विक्री करार २५.०६.१९८२ अंतर्गते केले होते, विचान क्षी. यसंत केष्ठाय वर्जीकर योग सदर फर्टेट मेसर्स अंशोक बिल्डर्स यांच्याकडून खोरी केला होता, ज्याअधी सदर फर्टेच मालक विचंत्रत क्षी. चसंत केशाच बर्झारकर यांचा मून्यू दि. २५.०.२००० रोजी झाला होता, व विचंत्रत क्षीम. उच्या बसंत वजीरकर (पत्नी) यांचा मृत्यू दि. २६.०४.२०११ रोजी झाला होता त्यांच्या मागे दीन आणखी कायदेशीर वारस क्षीम. श्रेका

ु ।मळे मी याद्वारे कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कोणतेही द

आह. श्री. दिनेश वसंत वजीरकर श्री. अवनीश कुमार तिवारी काऊटसाइन दि. १६.०७,२०२३ (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र. २१, जय बिजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू)

TUKARAM DALVI (Jt Owner - having RAWAL NAGAR BLDG. NO."B" COaddress at NEAR RAILWAY STATION, MIRA ROAD (E), DIST on the Ground Floor of the society died ANITA HARISHCHANDRA DALV SAWANT- (Jt. Owner having 50% share) has applied for 100% original receipt No.TNN4-466/2000 dated 15/02/2000 of Agreement for sale dated 12/03/1994 with necessary deed of confirmation dated 11/02/2000 was misplaced. That as per Bye Laws of the society, hereby invites claims or bjections for the transfer of the share within a period of 14 days from the this period, society is free to transfer of shares and interest of the deceased member, contact the undersigned or the

Place: Mira Road (East), 9819409260 Dated:16/07/2023

शैलेश चव्हाण (मुलगी) व श्रीम. संध्या राजेश म्हाव (मुलगी) यांनी सर्व हक, अधिकार, हित्सबंध व दावे श्री. दिनेश वसंत वजीरकर यांच्या नावे केले आहेत, त्यामुळे आम्ही सर फ्लॅटचे १००% मालक आहोत व भारतीय अभिहस्तांकन काय अनुसार कायदेशीर वारस आहे.

नुळ ना पाद्वार काणाठा ज्यातात कर रचट सम्बन्धात काणाठा आ आक्षेप असत्यास त्या व्यक्तिचे दावे वा आक्षेप सतर प्रसिद्धीच्य खोपासून १४ **दिवसांच्या** आत वरील निर्देशित वकील कार्याल व्या पत्यावर वा वकील कार्यालय येथे संपर्क **करणे आवश्यट** 

#### पॉवर सेक्टरमधील दिग्गज मिल्टबॅगर कंपनीनं जाहीर केले विजय अग्रवाल बिहारी बाबूने गुगल, मायक्रोसॉफ्टला ठेवलय भाडेकरू, भाड्यातून कमावतो ७६९ कोटी क्यू १ रिझल्ट, नफ्यात ४८ टक्क्यांची घट नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था): कष्ट वडील १९६५ साली बांगलादेशातून

पातळीवर रिटर्न ऑन असेट २.६२

टक्के होते (आर्थिक वर्ष २०२१-२२

२.३६ टक्के).

स्टॅंडअलोन नेट इंटरेस्ट मार्जिन

५.३३ टक्के (आर्थिक वर्ष २०२१-

२२ च्या तुलनेत ७२ बीपीएस

अधिक) होते आणि बँकेचा निव्वळ

नफा २८ टक्क्यांनी वाढून १०,९३९

कोटी रुपये झाला आहे.

साठी

नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था) : पॉवर क्षेत्रातील दिग्गज जेएसडब्ल्यूनं आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीचे म्हणजेच एप्रिल-जूनचे निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात ४८.३ टक्के घट झाली आणि कंपनीचा नफा ५६० कोटींवरून २९० कोटी रुपयांवर आला. तर दुसरीकडे महसुलात ३.३ टक्के घट नोंदवली गेली. कंपनीचा महसूल ३०२६ कोटींवरून २९२७ कोटींवर आला. एप्रिल-जून तिमाहीत, कंपनीचा (JSW Energy Shares) EBITDA म्हणजेच अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन आणि ऑटोमायझेशन १९.६ टक्क्यांच्या वाढीसह १२२१ कोटी रुपये झाली. मार्जिनमध्येही लक्षणीय वाढ झाली. यात

वार्षिक आधारावर ३३.८ टक्क्यांवरून ४१.७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

बीएसईवर उपलब्ध माहितीनुसार, जेएसडब्ल्यू एनर्जीचा पहिल्या तिमाहीत रेव्हेन्य फ्रॉम ऑपरेशन २९२७.८५ कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत तो २,६६९.९७ कोटी रुपये आणि एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते ३.०२६.२७ कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २९०.३५ कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत तो २८२.०३ कोटी रुपये आणि एका वर्षापूर्वी तो ५५४.७८ कोटी रुपये होता. रेव्हेन्यू सेगमेंटबद्दल बोलायचं झाल्यास, थर्मल विभागाचा महसूल २,०८३.१८ कोटी रुपये होता आणि रिन्यूएबल एनर्जीचा विभागाचा महसूल ७८० कोटी रुपये होता.

बिहारच्या किशनगंजचे रहिवासी आहेत. त्यांचे कोटक महिंद्रा बँकेने आपला वार्षिक अहवाल केला सादर महिंद्रा बँकेच्या निव्वळ नफ्यात २३

नवी दिल्ली, दि. १५ ( वृत्तसंस्था ) : कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक पूर्ण वेळ भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर नॉन एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आणि स्ट्रॅटेजिक शेअर होल्डर म्हणन कायम राहतील. यासंदर्भात त्यांनी आपल्या भागधारकांना एक पत्र लिहिलं आहे. 'मी एक मॅनेजर आहे, बोर्ड गव्हर्नन्स मेंबर आहे आणि एक स्ट्रॅंटेजिक शेअरहोल्डरही आहे, ज्याला प्रमोटर म्हटलं जातं. मी माझ्या जीवनाची अनेक वर्ष या ठिकाणी घालवली आहेत.' असं उदय कोटक म्हणाले. दरम्यान, ते शेअर होल्डर आणि एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून कायम राहतील. ३८ वर्षांपूर्वी १९८५ मध्ये मी ३ जण, ३०० स्क्वेअर फूट ऑफिस आणि काही भांडवल घेऊन ही बँक सुरू केली. हा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय होता. ही बँक भारतीय विकास आणि आर्थिक क्षेत्रातील क्रांतीचा परिणाम असल्याचं उदय कोटक म्हणाले. आम्ही आमच्या भागधारकांसाठी व्हॅल्यू निर्माण केली आहे. आजच्या तारखेत या बँकेनं १ लाखाहून अधिक लोकांना थेट रोजगार दिलाय अनेकांना अप्रत्यक्षपणे रोजगारही मिळत आहे. बँकेचा प्रवास चांगला झालाय. जर एखाद्या गुंतवणूकदारानं १९८५ मध्ये १०००० रुपये गुंतवले असतील तर आज त्याचं मूल्य ३०० कोटी रुपये झाल्याचं त्यांनी नमूद केलं. कोटक महिंद्रा बँकेत प्रवर्तकांची भागीदारी २६ टक्क्यांच्या जवळपास आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकत्रित पातळीवर कोटक

#### टक्क्यांची वार्षिक वाढ होऊन ती १४.९२५ कोटी रुपये झाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी एकत्रित

याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की रूपेश विजय सिंग आणि मीरा विजय सिंग यांच्या नावाने बेव्हरती पार्क, चंदन शांती रोड, मीरा रोड ईस्ट, ठाणे ४०११०७ येथे असलेल्या विन्स्टन को-ऑपरेटिन्ह सोसायटीचे शेअर प्रमाणपत्र क्र. १५०, विशिष्ट क्रमांक १४९१ ते १५०० आहे. हरवल्याची गहाळ झाल्याची नोंद्र झाली आहे आणि डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी त्यांनी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

सार्वजिनक सूचना

ण्यात आला आहे.

ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी सोसायटी याद्वारे दावे किंवा हरकती (लिखित स्वरूपात) आमंत्रित करते. या कालावधीत कोणताही द्रावा/ आक्षेप प्राप्त होणार नाही तर सोसायटी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यास स्वतंत्र असेल च्या साठी, विन्स्टन सहकारी संस्था

तारीख - १६ जुलै २०२३, ठिकाण - मंबई

(मा. सचिव)

#### एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड

सीआयएन: U01403MH2012PLC230719 नोंदणीकृत कार्यालय : ५०८, दलाराम हाऊस, जमनालाल बजाज रोड, नरिमन पॉईट, मुंबई ४०० ०२१, दरध्वनी क्र. : ०२२-२२८४००००

#### ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना.

ई-मतदान व बुक क्लोजर माहिती . हेपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४

, कंपनीची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, दि. ७ ऑगस्ट, २०२३ रोजी ९.४५ वा. (भाप्रवे)** बुडहाऊस जीमखाना, १८२, महर्षी कर्वे रोड, निरमन पॉईंट - ४०० ०२१ महाराष्ट्र भारत येथे दि. ११ जुलै, २०२३ रोजी ९१ व्या एजीएममध्ये सूचनेमध्ये विहित व्यवसाय अनुसार आयोजित केली आहे.

(नियम) यांच्या नियम २० अंतर्गत सूचना याद्वारे देण्यात येते की :

ॲक्ट अनुसार नियम व लागू सर्क्युलर अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय यांच्या व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या अनुसार ११ वी एजीएमची सूचना व प्रॉक्सी प्रपत्र, अटेंडन्स पावती व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२३ अर्खेर अनुसार सर्व सभासदांना ईलेक्टॉनिक स्वरूपात नोंटणीकत ईमेल आयुडी वर संबंधित हिपॉब्रिटरी पार्टिसिपंटस / कंपनी / त्यांचे रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्टस अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठविली आहे. सदर वार्षिक अहवाल व सूचना ११ वी एजीएम आयोजित अनुसार कंपनीची वेबसाइट www.asianw.in वर व बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia.com वर व आरटीएस वेबसाइट

<u>www.instavote.linkintime.co.in</u> वर उपलब्ध आहे. सभासद जे शेअर्स धारक आहे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी कंपनीसह ईमेल आयडी नोंदणीकत केलेले नाही आहे त्यांना सोमवार, दि. ३१ जलै. २०२३ (निर्धारित तारीखा) अनसार मतदान ईलेक्टॉनिकली सामान्य र विशेष व्यवसायावर ११ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली अनुसार नॅशनल डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) अनुसार त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत वा ई-मतदान प्रणाली मार्फत

एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सभे दरम्यान आयोजित करण्यात येईल. . सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व ॲक्टच्या अनुच्छेद ९१ च्य तरतुदी अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर एजन्ट्रस कंपनीचे बुक्स मंगळवार, दि. १ ऑगस्ट, २०२३ ते सोमवार, दि. ७ ऑगस्ट, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान १९ व्या एजीएमच्या हेतुकरिता बंद राहील.

१) ११ व्या एजीएमच्या समान्य व विशेष सामान्य सभेमध्ये ईलेक्ट्रॉनिक मीन्स व पोल पेपर्स मार्फत मतदान करण्यात

२) परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. ४ ऑगस्ट, २०२३ रोजी ९.०० वा. (भाप्रवे) होत आहे ३) परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा रविवार, दि. ६ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) होत आहे.

४) निर्धारित तारीख अनुसार ११ व्या एजीएमकरिता मतदान सोमवार, दि. ३१ जुलै, २०२३ रोजी करिता उपलब्ध आहे ५) कोणाही व्यक्तीस, कंपनीचे शेअर्स ताब्यात घेतले आहे व ११ व्या एजीएमच्या सूचनेची पाठवणी शेअर्स धारक व निर्धारित तारीख अनुसार लॉगीन आयडी व पासवर्ड अनुसार विनंती enotices@linkintime.co.in वा evoting@nsdl.co.in वर पाठवावी.

६) सभासदांनी नोंद घ्यावी की ए) परोक्ष ई-मतदान मोड्युल एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात आले आहे सदर तारीखा व वेळेच्या आत ईलेक्ट्रॉनिकली मतदान करण्यास लाभांशाच्या वितरणाकरिता कंपनीद्वारे जारी करणे आवश्यक आहे. एनईसीएस सुविधा प्राप्त करण्याकरिता सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक असल्याने बँक खाते तपशील प्रदान करावे व त्यांचे रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्टस यांना प्रदान करावे. बी) सभासद जे ईलेक्टॉनिक स्वरूपातील शेअर्स धारक आहेत. सी) मतदान याद्वारे सचित करण्यात येते की, बँक विवरण संबंधित डिपॉझिटरी खाते यांच्यासह नोंदणीकृत करावे व ११ व्या एजीएमच्या लाभांशाच्या प्रदानाकरिता कंपनीद्वारे वापर करावा व डी) एखादा व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये उपलब्ध नसल्यास डिपॉझिटरीज द्वारे निर्धारित तारखोस ११ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये उपस्थित राहावे व परोक्ष ई-मतदान व मतदान ११ व्या एजीएमच्य दरम्यान पोल पेपर्स मार्फत मतदान करावे.

परोक्ष ई-मतदानाचे विस्तृत स्वरूप सभासदांच्या द्वारे शेअर्स डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक असल्यास प्रत्यक्ष स्वरूपात व सभासद जे ११ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित आहेत त्यांना ईमेल आयडी वर नोंदणीकृत असलेल्य . वैयक्तिक भागधारक यांच्याकरिता हेल्पडेस्क धारक सीक्युरिटी धारक डिमॅट स्वरूपात कोणतेही जारी संबंधात लॉगी-

मार्फत डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल व सीडीएसएल मार्फत लॉगीन करावे. लॉगीन टाईप हेल्पडेस्क तपशील

मभामद जे तांत्रिकी लॉगीन संपर्क करून एनएसडीएल हेल्पडेस्क यांना विनंत एनएसडीएल समवेत डिमॅट स्वरूपात evoting@nsdl.co.in वर वा ०२२-४८८६ ७००० सभासद जे तांत्रिकी लॉगीन संपर्क करून सीडीएसएल हेल्पडेस्क यांना विनंती सीडीएसएल समवेत डिमॅट स्वरूपात सीक्युरिटीज धारक वैयक्तिक भागधारव helpdesk.evoting@cdslindia.com वर वा १८०० २२ ५ ३३ वर विनंती पाठवावी

चौंकशी / तक्रारीकरिता परोक्ष ई-मतदान संबंधात कु. प्राजक्ता पावले (अधिकारी), नॅशनल सर्व्हिसेस डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ४ था मजला, कमला मिल्स, कंपांऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ वा evoting@nsdl.co.in वर लेखी स्वरूपात सूचित करावे. सभासद कंपनी info.asianw@gmail.com क लेखी स्वरूपात करावे.

प्रत्यक्ष स्वरूपात/ वैयक्तिक भागधारक

ठिकाण : मुंबई

दिनांक: १५ जुलै, २०२३

एशियन वेअरहाऊसिंग लिमिदेडकरित

सभासद कोणतेही तांत्रिकी स्वरूपात लॉगीन स्वरूपात संपर्क लिंक इनटाईम

इन्स्टावोट हेल्पडेस्क यांना विनंती enotices@linkintime.co.in

वर वा दूर. क्र. ०२२-४९१८ ६००० वर विनंती पाठवावी

भाविक आर भिमजयान अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक डीआयएन : ००१६०१२१

ठिकाण : मुंबई

### आर. टी. एक्सपोर्ट्स लिमिटेड

सीआयएन: L51900MH1980PLC022582 **नोंटणीकत कार्यालय** : 508. दलाराम हाऊस. जमनालाल बजाज रोड. नरिमन पॉर्डट. मंबई 400 021. दूर. क्र. 91- 22-40813000 । ईमेल आयडी : headoffice@rtexports.com । वेबसाइट

43 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान व बुक क्लोजर माहिती कंपनी कायदा, 2013 (अंबर) च्या अनुच्छेद 108 च्या तरतूर्दी अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 (नियम) यांच्या नियम 20 अंतर्गत सुचना याद्वारे देण्यात येते की :

1. कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. 7 ऑगस्ट, 2023 रोजी 9.45 वा (भाप्रवे) बुडहाऊस जीमखाना, 182, महर्षी कर्वे रोड, निरमन पाँइँट - 400 021 महाराष्ट्र भारत येथे दि. 7 जुलै, 2023 रोजी 43 व्या एजीएममध्ये सूचनेमध्ये विहित व्यवसाय अनुसार आयोजित केली आहे.

 अंकट अनुसार नियम व लाग् सक्युंलर अनुसार कॉपीरेट अफेअर्स मंत्रालय यांच्या व सीक्युरिटीज ऑन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या अनुसार 43 वी एजीएमची सूचना व प्रांक्सी प्रपत्र, अटेंडन्स पावती व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष अखेर अनुसार सर्व सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदणीकृत ईमेल आयडी वर संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस / कंपनी / त्यांचे रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्टस अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठिवली आहे. सदर वार्षिक अहवाल व सूचना 43 वी एजीएम आयोजित अनसार कंपनीची वेबसाइट www.rtexports.com वर व बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia.

com वर व आरटीएस वेबसाइट www.instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. सभासद जे शेअर्स धारक आहे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी कंपनीसह ईमेल आयडी नोंद्रणीकत केलेले नाही आहे त्यांना सोमवार, दि. 31 जलै. 2023 (निर्धारित तारीख) अनुसार मतदान ईलेक्ट्रॉनिकली सामान्य व विशेष व्यवसायावर 43 व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली अनुसार नॅशनल डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) अनुसार त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत वा ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सभे दरम्यान आयोजित करण्यात येईल.

4. सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियमन 42 व ॲक्टच्या अनच्छेद 91 च्या तरत्दी अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स कंपनीचे बुक्स मंगळवार, दि. 1 ऑगस्ट, 2023 ते सोमवार, दि. 7 ऑगस्ट, 2023 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान 11 व्या एजीएमच्या

हेत्करिता बंद राहील. सर्व सभासदांना सूचित करण्यात येत आहे : 1) 43 व्या एजीएमच्या समान्य व विशेष सामान्य सभेमध्ये ईलेक्टॉनिक मीन्स व पोल पेपर्स मार्फत मतदान

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. 4 ऑगस्ट, 2023 रोजी 9.00 वा. (माप्रवे) होत आहे.
 परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख रिववार, दि. 6 ऑगस्ट, 2023 रोजी सार्य. 5.00 वा. (भाप्रवे) होत

4) निर्धारित तारीख अनुसार 43 व्या एजीएमकरिता मतदान सोमवार, दि. 31 जुलै, 2023 रोजी करिता

5) कोणाही व्यक्तीस, कंपनीचे शेअर्स ताब्यात घेतले आहे व 43 व्या एजीएमच्या सचनेची पाठवणी शेअर्स धारक

व निर्धारित तारीख अनुसार लॉगीन आयडी व पासवर्ड अनुसार विनंती enotices@linkintime.co.in वा evoting@nsdl.co.in वर पाठवावी. 6) सभासदांनी नोंद घ्यावी की ए) परोक्ष ई-मतदान मोड्यल एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात

आले आहे सदर तारीख व वेळेच्या आत ईलेक्ट्रॉनिकली मतदान करण्यास लाभांशाच्या वितरणाकरिता कंपनीदारे जारी करणे आवश्यक आहे. एनईसीएस सविधा प्राप्त करण्याकरिता सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक असल्याने बँक खाते तपशील प्रदान करावे व त्यांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स यांना प्रदान करावे, बी) सभासद जे ईलेक्टॉनिक स्वरूपातील शेअर्स धारक आहेत, सी) मतदान यादारे सूचित करण्यात येते की, बँक विवरण संबंधित डिपॉझिटरी खाते यांच्यासह नोंदणीकृत करावे व 43 व्या र्जीएमच्या लाभांशाच्या प्रदानाकरिता कंपनीद्वारे वापर करावा व डी) एखादा व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये उपलब्ध नसल्यास डिपॉझिटरीज द्वारे निर्धारित तारखेस 43 व्या एजीएमच्या सूचनेमध्ये उपस्थित राहावे व परोक्ष ई-मतदान व मतदान 43 व्या एजीएमच्या दरम्यान पोल पेपर्स मार्फत मतदान करावे.

. परोक्ष ई-मतदानाचे विस्तृत स्वरूप सभासदांच्या द्वारे शेअर्स डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक असल्यास प्रत्यक्ष स्वरूपात व सभासद जे 43 व्या एजीएमच्या सचनेमध्ये प्रदानित आहेत त्यांना ईमेल आयडी वर नोंदणीकृत असलेल्या सभासदांकरिता प्रत्यक्ष स्वरूपात असेल.

7. वैयक्तिक भागधारक यांच्याकरिता हेल्पडेस्क धारक सीक्युरिटी धारक डिमॅट स्वरूपात कोणतेही जारी संबंधात

लॉगीन मार्फत डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल व सीडीएसएल मार्फत लॉगीन करावे. हेल्पडेस्क तपशील लॉगीन टाईप समवेत सभासद जे तांत्रिकी लॉगीन संपर्क करून एनएसडीएल हेल्पडेस्क यांना विनंती

स्वरूपात evoting@nsdl.co.in वर वा 022-4886 7000 व 022-2499 7000 वर विनंती सीक्युरिटीज धारक पाठवावी. समवेत सभासद जे तांत्रिकी लॉगीन संपर्क करून सीडीएसएल हेल्पडेस्क यांना विनंती सीडीएसएल

वैयक्तिक भागधारक

सभासद कोणतेही तांत्रिकी स्वरूपात लॉगीन स्वरूपात संपर्क लिंक इनटाईम वैयक्तिक भागधारक यांचे इन्स्टावोट हेल्पडेस्क यांना विनंती enotices@linkintime.co.in वर वा दूर. क्र.

चौंकशी/ तक्रारीकरिता परोक्ष ई-मतदान संबंधात कु. प्राजक्ता पावले (अधिकारी), नॅशनल सर्व्हिसेस डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 4 था मजला, कमला मिल्स, कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई 400 013 वा evoting@nsdl.co.in वर लेखी स्वरूपात सुचित करावे. सभासद कंपनी headoffice@ rtexports.com वर लेखी स्वरूपात करावे आर. टी. एक्सपोर्ट्स लिमिटेडकरिता

भाविक आर. भिमजयानी डीआयएन : 00160121

असलेली सदनिका क्र. बी ५०४.

क्र. ए/३०२, ३ रा मजला, कला निकेतन सीएचएस लि. विमल डेअरी लेन, नवघर गाव, गोडदेव नाका, भाईंदर (पू) माझे अशील हे **दिवंगत श्रीम. सुरेखा पन्नालाल कान्सर** व श्री. पन्नालाल जेकीसोनदास कान्स्या यांचे कायटेर्ज वारस आहेत. आता माझे अशील सदर फ्लॅटची विक्री करण्यास इच्छक आहेत व त्यांचे माझे आईवडील यांचा मृत्यू झाला आहे व सर्व अन्य कायदेशीर वारस यांनी माझे अशील यांच्या नावे एनओसी दिली आहे व त्यामुळे त्या वरील फ्लॅटच्या एकमेव मालक आहेत परंतु जर काही ाल्यास कोणतेही दावे असल्यास, तिसरे पक्ष दावे क असल्यास मी माझे अशील यांच्या वतीने याद्वारे कोणतेही दावे असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासू **१५ दिवसांच्या** आत संबंधित दस्तावेजांसह दावे/ आक्षेप/ तिसरे पक्ष दावे मागवीत आहेत, जर कोणाही व्यक्तीर वकील पी. एस. शामदासनी ॲन्ड असोसिएट्स यांना पत्ता, १५४/२, ओसवाल ओरनेट सीएचएस. जेसल पार्क, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे येथे व/वा अध्यक्ष/ वरील सोसायटीचे सचिव यांना सूचनेच्या प्रसिद्ध तारखेपासून १५ दिवसांच्या आत पुराव्यांसेह सूचित करावे जर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारेखेच्या नंतर कोणतेही टावे बाजारभाव व सर्व अडथळ्यांपासून मुक्त असलेले गृहित धरले जाईल व त्यानुसार प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. दावे त्यानंतर गृहित धरले जाणार नाहीत.

पी. एस. शामदासनी ॲन्ड असोसिएट्स करित सही/-पुष्पा शामदासनी दि. १६.०७.२०२३ (वकील उच्च न्यायालय)

## जाहीर नोटीस

सही/-

वकील. अमित घाडगे

बी-१०१ उषा कमर्शियल कॉम्प्लेक्स, वालीपीर रोड,

कल्याण प. ठाणे दूर: ८६५५२७८८८४

या नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे कि दकान नं 3 ाळ मजला क्षेत्र 160 चौ फुट बिल्टअप निर्माण विकार कॉ ऑ हॉ सो लि. जे गाव मौजे निळेमोर, नालासोपार प ता वसई जि पालघर येथील सं नं 50 (New), 19- A art (Old ), Plot No. 10 येथे आहे व सदर सदनिक चे मालक **रमाकांत रामासरे यादव** हे आहे.

13/02/1987 चे दकानं नं 3 चे मेसर्स निर्माण येथे रजि नं 75 (वरट) / 1987 प्रमाणे नोंदणी करण्या आले होते, असा करारनामा व पावती, प्रवास करतांन **श्री रमाकांत रामासरे यादव** यांचाकडून हरवले आह व त्यांची मिसिंग एन सी नालासोपारा पोलिस ठाणे येथे ोंदणी करण्यात आले आहे ज्याचे क्र 20642 / 2023 जे दि 15/07/2023 प्रमाणे आहे

त्यावर कळवावा, नाही तर कुठल्याही हक्क, हिस्सा

ज्याअर्थी रमाकांत रामासरे यादव यांचाकडे दिनांव

जर कोणासही कुठल्याही प्रकाराचे हक्क, हिस्स हिंतसबंध सदर गाळावर, कागदपत्रवर व पावती वर असेल तरी हि नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत योग्यत्या कागदपत्रासह खालील हितसबंध नाही असे समजून पुढे योग्यता काम करण्यात येईल व गाळा विकण्यात येईल कृपया यांची

# (वकील उच्च न्यायालय

तरी सदर नोटीसद्वारे असे कळविण्यात येत आहे कि

दिनांक: १६/०७/२०२३ ऑफीस पत्ता. रूम नं बी/25, अनिता अपार्टमेंट का ओप हौसिंग सोसायटी लिमिटेड नालांसोपारा पूर्व ता वसई जि पालघर

आम जनतेला माहीतीकरीता) कळविण्यात येते की आमचे अशिल १ .श्री .विकास शांताराम राणे .सौ .सावी विकास राणे यांनी श्रीमती अंजर्न यशवंत घाटे । यांच्याकडून गाव भांडूप जयदिष नगर) नाहर रेल्वे स्टेशन जैवळ नाहर पूर्व मंबई ४०००४२ येथील सी टी एस नंबर ४७४ असलेल्या जमिन मिळकतीवरील "शिल्पा को . ऑप . हौ . सो . लि . " मधील दुर्सय मजल्यावरील ५१५ चौ •फुट विल्ट) क्षेजफळ असलेला फ्लॅट नं. "ए 🖊 ०९" हा फ्लॅट कायमस्वरूपी मालकीतत्वावर विकत घेण्याचे

ठरविले आहे . सदर फ्लॅट नं . "ए/०९" हा फ्लॅट दिनांक १७ . ०८ . १९९१ ) रोजीच्या नोंदणीकृत अर्टिकल ऑफ ॲगिमेन्ट ( नोंडणीकत दस्त कंर्पीवीवीएम ४१९६- १९९१) या दस्ताअन्वये मेसर्स शिल्प डेव्हलपर्स हयांच्याकडन श्रीमती अंजनी यशवंत घाटे यांचे पती श्री . यशवंत विठोबा घाटे यांनी कायमस्वरूपी मालकीतत्वावर विकत घेतला

श्री . यशवंत विठोबा घाटे यांचे दिनांक २४ .०४ .२०२१ रोजी निधन झाले त्यांच्य मृत्युपश्चात त्यांना पत्नी श्रीमती अंजनी यशवंत व दोन विवाहीत मली सौ . अनष्का विनोद कापसे व सौ स्वप्नाली कॅमलेश सोरटे तसेच दोन मले अनकमे श्री . संदेश यशवंत घाटे व श्री . सचिन प्रशवंत घाटे हे हे कायदेशिर वारस असून श्री यशवंत विठोबा) घाटे | यांच्या मत्यपश्चांत त्यांचे कायदेशिर वारस म्हणन सदर फ्लॅटॅमधील असलेले सर्व हक्क अधिकार हिस्सा १ - सौ - अनुष्का विनोद कापसे २ . सौ .स्वप्नाली कमलेश सोरटं श्री . संदेश यशवंत घाटे व श्री . सचिन यशवंत घाटे यांनी त्यांची आई श्रीमती अंजनी यशवंत घाटे यांच्याकरीता दिनांक २९ .१२ .२०२२ रोजीच्य नोंदणीकत) हक्कसोड दस्त अनुक्रमांक करल२ २३३२६ २०२२ दस्ताद्वारे कायमस्वरूपी सोडलेल

कोणीही व्यक्ती वा संस्था यांचे हक्क अधिकार ाहाणदान बोजा तारण बक्षिसपञ भाडेपइटट खरेदीखत साठेखत् कुलमुखत्यारपञ वारसा हक्क अगर इतर स्वरूपात हेक्के वा अधिकार असतीर तर त्या व्यक्तीने संस्थेने आपल्या हरकती लेर्ख खरूपात खालिल नमुद केलेल्या पत्त्यावर योग्य त्या कागदपञांसह व पुराव्यासह सदरची नोटीस प्रसिध झाल्याच्या तारखेपासून १५) दिवसाच्या आत नोंदवाव्यात . मदतबाहय हरकती आल्यास त्या आमचे अशिलॉवर बंधनकारक राहणार नाहीत सही /•

तरी या मिळकतीच्या खरेदी विकी संदर्भामध्ये

ॲड . आर . आर . पधान सी -71. कस्तरी प्लाझा मानपाडा रोड डोंविवली पव दि. १६.०७.२०२३ संपर्क कं 9870704981